

आत्रेय 1) in आत्रेयी शाखा ist आत्रेयी adj. von आत्रेय 2) a); vgl. Ind. St. 3, 396. — 2) a) pl. als N. eines Volksstammes MBh. 6, 376 = VP. 196. — 4) n. N. zweier Sāman Ind. St. 3, 203, a.

आयर्वण 2) Bhisag Ind. St. 3, 439. — 3) Spr. 4377. — 3) Verz. d. Oxf. H. 163, a, 1. 263, b, 23. 270, a, 17. आयर्वणवेदे सौभाग्यकाण्डम् 108, a, 20. eine zum AV. gehörige Schrift: तवायर्वणे पठ्यते Schol. zu KĀT. Ça. 4, 11, 1. आयर्वणाचार्या: Bhāg. P. 12, 7, 4. — 7) n. N. verschiedener Sāman Ind. St. 3, 203, a. — °विधान Verz. d. Oxf. H. 7, b, 12. °विधि 31, b, 12.

आयर्वणरक्ष्य n. Titel einer Schrift Verz. d. Oxf. H. 391, a, No. 34. HALL 33. 119. 204.

आयर्वणशिरस् n. Titel einer Upanishad WEBER, RĀMAT. UP. 333.

आयर्वणिक adj.: क्स् Ind. St. 8, 136. 277. °की श्रुति: Verz. d. Oxf. H. 222, b, 4.

आयर्विक adj. zum AV. in Beziehung stehend Verz. d. Oxf. H. 36, a, 21.

आदन N. pr. einer Oertlichkeit Verz. d. Oxf. H. 339, a, 9. 39. b, 32. 340, a, 17.

आदमखान m. N. pr. eines Chans Verz. d. Oxf. H. 147, a, No. 314.

आदर, सान्द्रादर: समागमनगरजन: so v. a. überaus gespannt, voller Erwartung DAČAK. in BENF. Chr. 190, 8. मादरं कृया: gieb dir keine Mühe Spr. 2464. आदरात् aus Ehrfurcht, ehrfurchtsvoll KIR. 3, 16. sorgfältig, alles Ernstes, von ganzer Seele, sollicite Spr. 661. PAÑKĀT. IV, 7. KATHĀS. 73, 15. vorsichtig Spr. 1233. आदरप्रसाधित sorgfältig DAČAK. in BENF. Chr. 180, 10. सादर adj. (f. आ) ehrerbietig KATUĀS. 73, 151. einer Sache ganz hingegeben: प्रियमुखं चुम्बति सादरो ऽयम् R. 6, 14. सादरम् ehrerbietig PAÑKĀT. 33, 16. 71, 6. सादरात् dass. KATHĀS. 33, 34. — Vgl. निरादर.

आदरणीय, davon nom. abstr. °ता f.: सुलभं वस्तु सर्वस्य न यात्यादरणीयताम् wird von Niemand beachtet Spr. 3267.

आदर्यव्य (von 2. द्रु mit आ) adj. zu beachten: मेधातिवैर्धमो नादर्यव्यः KULL. zu M. 1, 71.

आदर्श m. 2) BHĀṢṬOT. zu VARĀH. BRH. S. 31, 1. — 3) das Erblicken Verz. d. Oxf. H. 231, a, 23. आदर्शश्चतुरिन्द्रियज्ञं ज्ञानम् eine Wahrnehmung vermittelt des Auges 24. fg. — 6) Titel eines Werkes: °कार SARVADARČANAS. 77, 12.

आदातव्य zu nehmen · आदातव्यं न दातव्यमाशामेव प्रदापयेत् Schol. zu MBh. 1, 5629.

1. आदान 1) VEDĀNTAS. (Allah.) No. 74. — 2) भादानम् WEBER, ĠJOR. 36. 38. 74. तिथिभादानिका: कला: 74. — 4) in der Dramatik kurze Angabe der Haupthandlung, = कार्यसंग्रह DAČAK. 1, 43. SĪH. D. 389. — Vgl. इरादान, निरादान.

2. आदान 1) (von 3. दा) lies das Zerstückeln, Zermalmen. — 3) das Binden, Gebundensein: पुद्गलानां कर्मबन्धयोग्यानामादानमुपश्लेषां यत्करोति स बन्धः । तदुक्तं सकपायत्वाञ्जीवः कर्मभावयोग्यान्पुद्गलानादत्ते ।) स बन्ध इति SARVADARČANAS. 37, 11. fgg.

आदानवत्, der Schol. erklärt आदानवत्तः durch आर्षावादिनियमग्रहणावत्तः, निरादानाः durch अग्रप्रतिबद्धाः.

आदानसमिति (1. आ° + स°) f. bei den Ġaina Bez. einer der fünf Lebensregeln (समिति): vorsichtiges Anfassen, so dass dabei keinem lebenden Wesen ein Leid geschieht, SARVADARČANAS. 39, 11.

आदाय zu streichen.

आदायिन् fehlerhaft für आदायिन् RĀGA-TAR. 3, 215 (Spr. 3231) und 3, 272.

आदार 2) TBR. 1, 4, 3, 5.

आदारसूत् (आ° + सूत्) N. eines Sāman Ind. St. 3, 203, a. — Vgl. आदारसूत् und क्वायवादारसूत्.

आदारिबिम्बी lies आदारिन् st. आ°.

1. आदि Minimum: पञ्चादिका दशपरास्तत्राङ्काः mindestens fünf und höchstens zehn SĪH. D. 277. Z. 3 vom Ende आदि क्वा MBh. 2, 2008; hier die scharfsinnige Erklärung NILAKAṆṬHA'S: आदि अन्तं शीलमस्य तत् आदि क्वातन्मुखे क्वा विधाय.

2. आदि (आ + 1. आदि) adj. mit आ beginnend WEBER, RĀMAT. UP. 310. आदिकाव्य R. 7, 98, 18.

आदिकेशव Verz. d. Oxf. H. 71, a, 12 (ein Bildniss des Viṣṇu). 149, a, 6.

आदिगदाधर (आ° + ग°) m. N. eines in Gajā verehrten Gottes ĠĀRUPA-P. im ÇKDR.

आदिग्रन्थ (आ° + ग्रन्थ) m. Titel eines heiligen Buches der Sikhs Verz. d. Oxf. H. 403, b, No. 13. WILSON, Sel. Works 4, 113. fg. 268. 274.

आदिताल (आ° + ताल) m. Bez. eines best. Tactes SAṆĠITADĀM. im ÇKDR.

आदित्य 1) c) in Beziehung zu Āditja (dem Sonnengott) stehend: उ पुराण Verz. d. Oxf. H. 80, a, 6. Vgl. आदित्यपुराण. — 2) a) Z. 7 vgl. TBR. 1, 1, 9, 1. fgg. auch 10 Āditja werden angenommen; vgl. Ind. St. 5, 241. — b) die Ġaja werden, weil sie bei der Schöpfung ihre Pflichten verabsäumt hatten, von Brahma n verflucht unter Anderm auch als Āditja geboren zu werden, Verz. d. Oxf. H. 36, b, 25. fgg. — e) als n. (sc. नक्षत्र) das unter Aditi stehende Nakshatra Punaṛvasu WEBER, Nax. 4, 309. fg. VARĀH. BRH. S. 10, 6. 11, 53. 13, 3. 29. 32, 8. 98, 11. — g) Verz. d. Oxf. H. 212, a, No. 500. — 3) n. N. eines Sāman Ind. St. 3, 203, b.

आदित्यतीर्थ n. N. pr. eines Tirtha Verz. d. Oxf. H. 66, a, 12.

आदित्यदेव m. N. pr. eines Mannes Verz. d. Oxf. H. 371, a, No. 248.

आदित्यनक्तविधिन्नत n. N. einer Begehung Verz. d. Oxf. H. 34, b, 38.

आदित्यप्रतापसिद्धान्त m. Titel eines Werkes Verz. d. Oxf. H. 327, b, N.

आदित्यवन्धु m. der Freund des Sonnengottes, Beinn. Gautama's und Çākjamuni's WILSON, Sel. Works 2, 9. fg.

आदित्यनण्डल n. Sonnenscheibe: °विधि Verz. d. Oxf. H. 34, a, 12.

आदित्यवार m. Sonntag WILSON, Sel. Works 2, 199. °व्रत Verz. d. Oxf. H. 41, a, 27.

आदित्यव्रत Gonu. 3, 1, 13. 15. N. eines Sāman Ind. St. 3, 203, b.

आदित्यशयन n. der Schlaf der Sonne: °व्रत Verz. d. Oxf. H. 40, b, 39.

आदित्यसंवत्सर m. Sonnenjahr WEBER, Nax. 2, 283. fg.

आदित्यसूक्त n. N. eines Sūkta: रिपुरोग्न Verz. d. Oxf. H. 398, a, No. 144.

आदित्यहृद्य n. N. eines Stotra R. ed. Bomb. 6, 106, t. Verz. d. B. H. No. 1262. fg. °स्तोत्रमल्ल m. Verz. d. Oxf. H. 299, a, No. 727.

आदित्येश्वरतीर्थ n. N. pr. eines Tirtha Verz. d. Oxf. H. 66, a, 24. 67, a, 7.

आदिदेव Bein. Brahma n's RV. PRĀT. Einl. Çiva als Ādideva der Brahma n, Viṣṇu als der der Krieger, Brahma n als der der Vaiçja und Gaṇeça als der der Çūdra WILSON, Sel. Works 1, 2. अहं हि धन्वत्तरिरादिदेवो त्राराज्ञामृत्युको ऽमराणाम् Suçr. 1, 3, 20.

आदिन् = आदि am Ende eines adj. comp.: तृतीयादिनी PUSHPASŪTRA 8, 3, 6.